

महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेची पुर्नरचना,
परिषदेवर अध्यक्षी नेमणूक.

महाराष्ट्र शासन

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,

शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०१८/प्र.क्र. २२/२२-स

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- १६ एप्रिल, २०१८

वाचा :- शासन निर्णय क्रमांक : मरास-२०१५/प्र.क्र. ७/२२-स, दि. २१ फेब्रुवारी, २०१५

शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०१८/प्र.क्र. २२/२२-स, दि.५ एप्रिल, २०१८

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्य सहकार परिषद ची पुर्नरचना दि. ५.४.२०१८ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेमध्ये अन्य सदस्यांचा देखील समावेश करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५४ (क) मधील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन या आदेशाद्वारे महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेची नव्याने पुर्नरचना दि. ५.४.२०१८ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. या परिषदेचा कार्यकाल दिनांक २१.०२.२०१८ पासून तीन वर्षे अथवा पुढील आदेश होईपर्यंत यापैकी जो कालावधी कमी असेल तोपर्यंत राहिल. या सहकार परिषदेमध्ये खालील सदस्यांचा समावेश करण्यात येत आहे.

- १) श्री दत्तात्रय काशिनाथ कुलकर्णी, उस्मानाबाद.
- २) श्री. दिलीप गोपाळराव राजूरकर, अमरावती.
- ३) श्री. सीताराम बाजी राणे, ठाणे.
- ४) श्री. रामदास त्र्यंबक देवरे, नाशिक.
- ५) श्री. शिवाजी हिंदुराव पाटील. सांगली.
- ६) श्री. संजय भेंडे, नागपूर.

महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेची कार्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम १५४ (क) (३) मधील तरतुदीनुसार पुढीलप्रमाणे राहतील :-

- १) सहकारी चळवळीशी संबंधित अशा सर्व बाबींवर राज्य शासनाला सल्ला देणे.
- २) सहकारी चळवळीचा आढावा घेणे व राज्यातील सहकारी संस्थांच्या कार्याचा समन्वय साधण्याचे मार्ग सुचविणे.
- ३) सहकारी संस्थांना येणा-या अडचणी दूर करण्यासाठी मार्ग व उपाय सुचविणे.
- ४) राज्य शासन, परिषदेकडे निर्देशित करील अशा सर्व बाबींवर राज्य शासनाला अहवाल देणे.
- ५) राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासाबाबतच्या योजना व धोरणे यांची शिफारस करणे.
- ६) विशेषतः समाजातील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग यांच्या विकासासाठी असलेल्या सहकारी चळवळीचा विकास करण्यासाठी असलेल्या विद्यमान परियोजनांचे मुल्यांकन करणे व नवीन परियोजना सुचविणे.

- ७) सहकारी पध्दतीद्वारे आर्थिक विकास करण्याच्या विशेष परियोजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाला सल्ला देणे.
- ८) विभागामार्फत किंवा खास स्थापन केलेल्या मंडळामार्फत उपरोक्त कोणत्याही प्रयोजनासाठी अभ्यास करण्याचे काम हाती घेणे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१८०४१६११३३५६७९०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(दि. शि. देसाई)

उप सचिव, महाराष्ट्र शासन,

प्रत :-

१. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
२. मा. मंत्री (सहकार), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. मा. राज्यमंत्री (सहकार), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. श्री. शेखर चरेगावकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद,
५. श्री दत्तात्रय काशिनाथ कुलकर्णी, उस्मानाबाद
६. श्री. दिलीप गोपाळराव राजूरकर, अमरावती
७. श्री. सीताराम बाजी राणे, ठाणे
८. श्री. रामदास त्र्यंबक देवरे, नाशिक
९. श्री. शिवाजी हिंदुराव पाटील. सांगली
१०. श्री. संजय भेंडे, नागपूर
११. अपर मुख्य सचिव (सहकार) , सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१४. साखर आयुक्त, साखर आयुक्तालय, शिवाजीनगर, पुणे.